

March 27, 2025

BSE Limited

National Stock Exchange of India Limited

Corporate Relationship Manager,

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street,

Mumbai - 400 001

Scrip Code: 505509

Exchange Plaza, C - 1, Block G,

Bandra-Kurla Complex,

Bandra (East),

Mumbai - 400 051

Stock Symbol: RESPONIND

Sub: Submission of copies of newspaper advertisements of Notice of Postal Ballot in compliance with Regulation 30 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI LODR Regulations")

Dear Sir/Madam,

In compliance with Regulation 47 of the SEBI (LODR) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of newspaper advertisements regarding the Notice of Postal Ballot, e-voting facility to the Members of the Company and electronic dispatch of the said Notice published in the following newspapers:

- 1. Financial Express (English Language) dated 26.03.2025; and
- 2. Mumbai Lakshadeep (Marathi Language) dated 27.03.2025.

Kindly take the same on your record and acknowledge receipt.

Thanking you,

Yours sincerely,

For Responsive Industries Limited

TOUSTRIES LIMITED LANGER AND ASSAULT AND A

Mohini Sharma
Company Secretary & Compliance Officer

Encl: as above

RESPONSIVE INDUSTRIES LIMITED

Mahagaon Road, Betegaon Village, Boisar (East), Tal. Palghar, Dist. Thane 401 501, Maharashtra, India.

www.responsiveindustries.com

T: +91 22 6656 2727 / 2704

F: +91 22 6656 2799

E: enquiry@responsiveindustries.com

CIN NO. L65100MH1982PLC027797

FINANCIAL EXPRESS

Form No. URC-2 Advertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI [Pursuant to section374(b) of the companies Act, 2013 and rule 4(1) of the companies (Authorised to Register) Rules, 2014]

1. Notice is hereby given that in pursuance of sub-section (2) of section 366 of the Companies Act, 2013, an application is proposed to be made after fifteen days hereo but before the expiry of thirty days hereinafter to the Registrar at Registrar of Companies, 100, Everest, Marine Drive, Netaji Subhash Chandra Bose Rd, Dhus wadi Churchgate, Mumbai, Maharashtra 400002 that ASHTAVINAYAK INDUSTRIES, a partnership firm may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act 2013, as a company limited by shares. 2. The principal objects of the company are as follows:

To carry on the business as a manufacturers, merchant, importer, exporter, trader

dealer, agent, franchiser, distributor, stockiest of all kinds and classes of Tableware packaging and serving Products made out of Plastic, sugarcane Bagasse and papers includes Bowls, Cups, Glasses, Boxes, Containers, Plates, paper straws, cutlery, Trays, Lids, Colored Glasses, Customized Printing made from plastics or papers or sugarcane bagasse or ecofriendly products and by products of it and providing services related to it. 3. A copy of the draft memorandum and articles of association of the propose

company may be inspected at the office At Unit No 1314, 13" Floor, Hubtown Solaris N.S.Phadke Marg, Opp Telli galli, Andheri (East), Mumbai-400069. 4. Notice is hereby given that any person objecting to this application may communicate

their objection in writing to the Registrar at Central Registration Centre (CRC) at Indian Institute of Corporate Affairs (IICA), Plot No. 6,7, 8, Sector 5, IMT Manesar, District Gurgaon (Haryana), Pin Code-122050, with in twenty one days from the date of publication of this notice, with a copy to the company at its registered office. Name(s)of Applicant

1.HARSH KAMLESHBHAI MEHTA Place: Mumbai 2.HARSHIT KAMLESHBHAI MEHTA ASHTAVINAYAK INDUSTRIES Date: 26/03/2025

Union Bank

MID Corporate Branch Mumbai South, 21 Veena Chamber, Dalal Street, Fort, Mumbai - 400001 Email: UBIN0549576@unionbankofindia.bank

POSSESSION NOTICE [Rule-8 (1)] (For Immovable Property)

Whereas The undersigned being the authorised officer of Union Bank of India, 21 Veena Chamber, Dalal Street, Fort, Mumbai - 400001 under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement Security Interest (Second) Act, 2002 (Act No. 54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 08.01.2025 calling upon the borrower M/s. J V Gokal and Company Private Limited to repay the amount mentioned in the notice being Rs. 25,61,20,736.11 (Rupees Twenty Five Crore Sixty One Lakh Twenty Thousand Seven Hundred Thirty Six and Paise Eleven Only) within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on this 21st day of March 2025.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Union Bank of India for an amount Rs. 25,61,20,736.11 (Rupees Twenty Five Crore Sixty One Lakh Twenty Thousand Seven Hundred Thirty Six and Paise Eleven Only) and interest thereon.

The Borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available to the borrower to redeem the secured assets. DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY:

All that piece and parcel of Leased Land premises an area admeasuring 4612.22 sq. mtrs., (as per Lease Deed area mentioned is 4612.33 sq.mtrs.) known as Plot No.35 (Survey No.197) Revenue Survey No.359/1 and 362(part

in Cochin Special Economic Zone (CSEZ), within the Village limits of Kakkanad Taluka Kanayanour and within the District of Ernakulum-37 in the State of Kerala. (Postal address: also known as Plot No. 35, Cochin Kakkanad Cochin Special Economic Zone, S. O Ernakulam Kerala-682037) Belonging to M/s JV Gokal and Company Private Limited Bounded By Towards North: Plot No. 36, Towards South: Plot No. 34, Towards East: Plot No. 43A, Towards West: Road (Dhavala Lakshmi Narayana)

Date: 21.03.2025 Place: Cochin

AGM and Authorized Officer Union Bank of India



RESPONSIVE INDUSTRIES LIMITED CIN: L65100MH1982PLC027797

Registered Office: Betegaon, Mahagaon Road, Boisar (East), Taluka Palghar, Dist. Thane - 401501 | Telephone No.: 022-66562821; Fax: 022-66562798 Website: www.responsiveindustries.com | E-mail ld: investor@responsiveindustries.com;

NOTICE OF POSTAL BALLOT AND E-VOTING INFORMATION The Members of Responsive Industries Limited ("the Company") are hereby informed that

pursuant to the provisions of Sections 108 and 110 and all other applicable provisions, it any, of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI LODR Regulations"), Secretarial Standard on General Meetings ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India, including any statutory modification(s), clarification(s), substitution(s) or re-enactment(s) thereof for the time being in force, guidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs (the "MCA"), Government of India, for conducting postal ballot process through voting by electronic means ("remote e-voting") vide General Circular Nos. 14/2020 dated April 8. 2020, 17/2020 dated April 13, 2020, read with other relevant circulars issued in this regard including General Circular No.09/2023 dated September 25, 2023 and General Circular No.9/2024 dated September 19, 2024 (collectively, the "MCA Circulars") and any other applicable taws and regulations (together referred to as "the Applicable Laws") Responsive Industries Limited ("the Company") seeks approval of the Members for the Special Business by way of an Ordinary/Special Resolution as set out in the Notice of Postal Ballot dated February 10, 2025 along with the Explanatory Statement by way of electronic means only ("i.e. remote e-voting"). In compliance with abovementioned circulars, the electronic copies of Postal Ballot Notice

("Notice"), along with the Explanatory Statement have been sent electronically by email to those equity shareholders who have registered their email ID's with the Company and/or the Depository Participants or whose names appear in the register of members/ list of beneficial owners as on Friday, March 21, 2025 ("Cut-off date") as received from M/s. MUFG Intime India Private Limited being the Registrar and Share Transfer Agent of the Company. The date of completion of dispatch of Notice of Postal Ballot to the Members through e-mail is on Tuesday, March 25, 2025. The physical copies of the Notice along with Postal Ballot Form and pre-paid business reply envelope are not being sent to the Members for this Postal Ballot in line with the exemption provided in the MCA Circulars The communication of the assent or dissent of the Members would take place through the remote e-voting system only.

The Notice of Postal Ballot along with the explanatory statement, manner of e-voting is available on the website of the Company at https://www.responsiveindustries.com/news announcements/ and on the website of the Stock Exchanges where the Company's shares are listed viz., of BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of M/s. MUFG Intime India Private Limited at https://instavote.linkintime.co.in.

In compliance with the provisions of Sections 108 and 110 of the Companies Act, 2013 read with Rules 20 and 22 the Companies (Management and Administration) Rules, 2014, and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Reguirements) Regulations, 2015 ("SEBI LODR Regulations"), the Company is offering remote e-voting facility to all the shareholders. For this purpose, the Company has appointed M/s. MUFG Intime India Private Limited (hereinafter referred to as "MUFG Intime" or "Service Provider") for providing remote e-Voting facilities to the Members, enabling them to case their vote electronically and in a secure manner.

Only those Members whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on Cut-off date i.e., Friday, March 21, 2025 shall be entitled to avail the facility of remote e-voting. Detailed procedure w.r.t. e-voting have been sent to the registered email ID and also available in the Notice of Postal Ballot.

The remote e-voting facility would be available during the following period : Commencement of remote e-voting Friday, March 28, 2025 at 09:00 A.M. (IST)

Conclusion of remote e-voting Saturday, April 26, 2025 at 05:00 P.M. (IST) The e-voting module will be disabled for voting after 05:00 P.M. on Saturday, April 26, 2025 by MUFG Intime. Once the vote on the resolution is cast by the Member, he/she shall not be allowed to change it subsequently. The voting rights shall be reckoned on the paidup value of equity shares registered in the name of the Members as on the Cut-off date i.e. Friday, March 21, 2025. A person who is not a Member as on the Cut-off date should treat this Notice of Postal Ballot for information purpose only.

Members seeking any information with regard to any matter to be placed at the Notice of Postal Ballot are requested to write to the Company through an email on investor@responsiveindustries.com.

The Company has appointed M/s. Mayank Arora & Co., Practicing Company Secretaries having address at Office no. 101, Udyog Bhavan, Sonawala Lane, Goregaon East Mumbai-400063 Maharashtra, India as the Scrutinizer for conducting the postal ballot and remote e-voting process in accordance with the applicable laws in a fair and transparen

The results declared along with the Scrutinizer's Report, will be intimated to the Stock Exchanges where the Company's shares are listed i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com, and shall also be placed on the website of the Company at www.responsiveindustries.com and on the website of M/s. MUFG Intime India Private Limited at https://instavote.linkintime.co.ir within 2 (two) working days from the end of the e-voting period in accordance with the provisions of the SEBI LODR Regulations. The result of the Postal Ballot will also be displayed at the Registered Office of the Company

The Resolution, if passed through Postal Ballot, will be deemed to have been passed or the last date specified for remote e-voting i.e. Saturday, April 26, 2025. Further, resolution passed by the Members through Postal Ballot is deemed to have been passed as if they

are passed at a General Meeting of the Members. In case shareholders/ members have any queries regarding Postal Ballot through remote e-voting, they may refer the Frequently Asked Questions ('FAQs') and InstaVote e-voting manual available at https://instavote.linkintime.co.in under Help section or Non-Individua

Shareholders facing any technical issue in login may contact INSTAVOTE helpdesk by sending a request at enotices@in.mpms.mufg.com or contact on: - Tel: 022 - 4918 6000. By Order of the Board of Directors For Responsive Industries Limited

Place: Mumbai

Date: March 25, 2025

Mohini Sharma

Company Secretary & Compliance Officer

Membership No.: FCS-13427

NOTICE OF LOSS OF SHARES OF LARSEN & TOUBRO LIMITED

L&T House, Ballard Estate, Mumbai-400001

NOTICE is hereby given that the Certificate (s) for under mention below Equity Shares Nos 50 of Folio No Certificate Distinctive No. of Name of the Share holder From To shares & F.V Rs 2/-Partha Chatterjee. 08588627 79303 3840007 3840056 50 Pumima Debi & Kali Chattenee (Deceased)

Larsen & Toubro Ltd standing in the name of Partha Chatterjee, Purnima Debi & Kali Chatterjee (Deceased) has/have been lost or mislaid and the undersigned has/have applied to the company to issue duplicate Certificate (s) for the said shares. Any person who has any claim in respect of the said shares should write to our Registrar, KFIN Technologies Limited. Selenium Tower B, Plot 31-32 Gachibowli, Financial District, Hyderabad-500032 within one month from this date else the company will processed to issue duplicate Certificate(s)

Partha Chatterjee & Purnima Debi & Kali Chatterjee Place: Mumbai Name(s) of Shareholder(s) Date: 24.03.2025

NOTICE OF LOSS OF SHARES OF

UltraTech Cement Limited Regd. Off. Ahura Centre, 'B'Wing,

2nd Floor, MIDC, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai-400093 Notice is hereby given that the following share certificates have been reported as lost/misplaced and the Company intends to issue duplicate certificates in lieu thereof, in due course.

Any person who has a valid claim on the said shares should lodge such claim with the Company at its Registered Office within 20 days hereof.

Name of Company	Holder Name	Folio No	Certificate No	From Distinctive No	Distinctive No	Face value Rs 2/- HOLDING
UltraTech Cement Limited	1.Purnima Debi (demised) 2. Partha Chatterjee (demised)	08588619	79313	33071893	33071932	40

NOTICE OF LOSS OF SHARES OF UltraTech Cement Limited

Regd. Off. Ahura Centre, 'B'Wing, 2nd Floor, MIDC, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai-400093

Notice is hereby given that the following share certificates have been reported as lost/misplaced and the Company intends to issue duplicate certificates in lieu thereof, in due course. Any person who has a valid claim on the said shares should lodge such claim with the Company at its Registered Office within 20 days hereof.

Television Control of the control of

Name of Company	Name	Folio No	No No	Prom Distinctive No	No No	Rs 2/- HOLDING
UltraTech Cement Limited	Partha Chatterjee (Demised) Purnima Debi (Demised) Kali Chatterjee (Demised)	08588627	79314	33071933	33071972	40

Date : 24.03.2025

Date : 24.03.2025

NOTICE OF LOSS OF SHARES OF

UltraTech Cement Limited Regd. Off. Ahura Centre, 'B'Wing,

2nd Floor, MIDC, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai-400093 Notice is hereby given that the following share certificates have been reported as lost/misplaced.

and the Company intends to issue duplicate certificates in lieu thereof, in due course. Any person who has a valid claim on the said shares should lodge such claim with the Company at its Registered Office within 20 days hereof.

Name of Company	Holder Name	Folio No	Certificate No	From Distinctive No	Distinctive No	Face value Rs 2/- HOLDING
UltraTech Cement Limited	Purnima Debi (demised)	08602808	79454	33078090	33078109	20

इंडियन बैंक

Date: 24.03.2025



A इलाहाबाद

ALLAHABAD DADAR MARKET (D503) BRANCH: Senapati Bapat Marg, B. S. Road, Dadar (W),

Mumbai-400 028 . E-mail: d503@indianbank.co.in . Website: www.indianbank.in. POSSESSION NOTICE (For Immovable Property) [Under Rule-8(1) of Security Interest (Enforcement) Rules. 2002] WHEREAS, The undersigned being the Authorised officer of the Indian Bank,

Dadar Market Branch appointed / designated under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 02.01.2025 calling upon Mrs. Harshala Manoj Sukali and Manoj Rajaram Sukali (Borrower and Mortgagor) to repay the amount mentioned in the notice being ₹ 51,80,973.00 (Rs. Fifty One Lakhs Eighty Thousands Nine Hundred Seventy Three Only) within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules, on this 24" of Mar of the year 2025.

The borrower in particular and the Public in General is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Indian Bank for an amount of ₹51,80,973.00 (Rs. Fifty One Lakhs Eighty Thousands Nine Hundred Seventy Three Only) as on 02.01.2025 and interest, charge thereon.

The borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of section (13) of the Act, in respect of the time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY: Equitable Mortgage of All the Part and Parcel of Flat No. 204, 2rd floor, D wing,

Bldg known as Raj Exotica next to GCC Club, Village: Ghodbunder, Mira Road East, Dist. Thane-401 107. + Bounded By :- • North : E wing, • South : Mira Road / Gaurav Excellency: • East: Orchid Gaurav Valley: • West: 60 feet Road.

Date: 24.03.2025 Authorised Officer. Place: Mumbai Indian Bank

Union Bank

MID Corporate Branch Mumbai South, 21 Veena Chamber, Dalal Street, Fort, Mumbai - 400001 Email: UBIN0549576@unionbankofindia.bank

POSSESSION NOTICE [Rule-8 (1)] (For Immovable Property)

Whereas The undersigned being the authorised officer of Union Bank of India, 21 Veena Chamber, Dalal Street, Fort, Mumbai - 400001 under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement Security Interest (Second) Act, 2002 (Act No. 54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 08.01.2025 calling upon the borrower M/s. J V Gokal and Company Private Limited to repay the amount mentioned in the notice being Rs. 25.61,20,736.11 (Rupees Twenty Five Crore Sixty One Lakh Twenty Thousand Seven Hundred Thirty Six and Paise Eleven Only)

within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on this 20th day of March 2025.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Union Bank of India for an amount Rs. 25,61,20,736.11 (Rupees Twenty Five Crore Sixty One Lakh Twenty Thousand Seven Hundred Thirty Six and Paise Eleven Only) and interest thereon.

The Borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available to the borrower to redeem the secured assets

DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY:

All that piece and parcel of Leased Land premises an area admeasuring 20000 sq. mtrs. equivalent to 215200 sq. ft., be the same a little more or less, within the limits of in Sector-II Falta Special Economic Zone, Lying and situated at and comprised of L.RDagNo.302, & Govt. Acquire, respectively in Mouza-Nainan, J.LNo. 3 under part of L.R. KhatainNo.944, under Police Station Ramnagar, Additional district of 24 Parganas (s), West Bengal which is butted and bound as follows: A.D.S.R. Diamond Harbour 24 Parganas (Postal Address: also known as Falta SEZ, Sector 2, Falta 24 Paragana South, West Bengal, Bhadura B.O. Kolkala, West Bangal - 743504) Belonging to M/s. J V Gokal and Company Private Limited, bounded by: On the North: 15' Metal Road, On the South: 15' Metal Road, On the East: 15' Metal Road, On the West: Vikrom Solar Ltd. (Dhavala Lakshmi Narayana)

Date: 20.03.2025 Place: Falta SEZ, Kolkata

AGM and Authorized Officer Union Bank of India financialexp.epapr.in

Place: Mumbai

Date: 26.03.2025

GOODDAY VENTURES INDIA PRIVATE LIMITED - IN LIQUIDATION
LLPIN: U29190MH1992PTC065241
Regd. Add: 133 Clover Centrecamp 7 Moledina Road Na Pune Mh 411001.

E-Auction Notice Sale of Assets of Corporate Debtor on Standalone Basis under the Insolvency and Bankruptcy Code, 2016 r/w IBBI (Liquidation Process) Regulations, 2016. Date and Time of E-Auction: 28th April, 2025 at 11:00 AM to 02:00 PM (With the unlimited extension of 10 minutes each)

Sale of Assets of Corporate Debtor on Standalone basis by the liquidator appointed by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench vide order dated 03rd March 2023 in I.A. 2883 OF 2021 IN C.P.(IB) No. 3060 of 2019. The sale will be done by the undersigned through the Eauction platform https://baanknet.com/ (Bank Asset Auction Network) Earnest Money Incremental Reserve Block **Details of Assets**

Residential House No. B-2 & Castle, Survey No. 68/1,68 & S/3/2a,68/4, 68/5, 68/6, Uto Hsg. Soc. Wonawrie, Taluk Pune area admeasuring 4150 otal. ('Row House Property') he inventory present inside House Property such as Furn ures, Electronic Appliances nousehold items.	ı	₹ 3,88,44,610.00	₹ 38,84,461.00	₹ 2,00,000.00		
ast date of submission of Eligibility Documents	25th April, 2025 in the manner mentioned in detail E-auction Process Document					
nspection of Assets of Corporate Debtor	From 26th March 2025 to 25th April, 2025.					
ast Date for submission of arnest Money Deposit	25th April	, 2025				

Price

Value

Deposit

Terms & Conditions of the sale is as under: 1. E-Auction will be conducted on "AS IS WHERE IS". "AS IS WHAT IS". "WHATEVER THERE IS BASIS" AND "NO RECOURSE BASIS" as such sale is without any kind of warranties and indemnities through approved service provider Bank Asset Auction Network

Date and time of E-Auction for 28th April, 2025 at 11:00 AM to 02:00 PM

qualified bidders

2. Documents shall be submitted to Liquidator through email and hard copy in the format prescribed in the detailed E-auction Process Document on or before 25th April, 2025. The bid form along with detailed terms & conditions of the complete E-auction process can be downloaded from the website https://baanknet.com/ 3. The prospective bidders shall during the submission of EOI submit an undertaking that they do not suffer from any ineligibility under Section 29A of the code to the extent applicable. Further, if found ineligible at any stage, the Earnest Money Deposited shall be forfeited.

4. The Liquidator shall within three days of declaring the highest bidder, conduct due diligence and verify the eligibility of highest bidder and present the same before the Stakeholders Consultation Committee. The Liquidator shall declare the highest bidder as the successful bidder or reject such bid after consultation with the Stakeholder Consultation Committee.

5. In case the highest bidder is found to be ineligible, the Liquidator may in consultation with consultation committee declare the next highest bidder as the successful bidder after due diligence and verification. 6. It is clarified that this invitation purports to invite prospective bidders and does not create any kind of binding obligation on the part of the Liquidator or the Company to effectuate the sale. The Liquidator reserves the right to cancel or modify the process and/or not to accept and/or disqualify any interested party / potential investor/bidder without assigning any reason and without any liability. 7. All the terms and conditions are to be mandatorily referred from the detailed E-Auction Process Document,

prior to submission of EMD and participation in the process. The Liquidator can be contacted at

liq.gooddayventures@gmail.com **CA Prashant Jain** Date: 26.03.2025 Liquidator – Goodday Ventures India Private Limited Place: Navi Mumbai

IBBI Reg. No: IBBI/IPA-001/IP-P01368/2018-2019/12131 Email ID: ipprashantjain@gmail.com; liq.gooddayventures@gmail.com Correspondence Address: SSARVI Resolution Services LLP, B-610, BSEL Tech Park, Sec. 30 A, Vashi, Navi Mumbai- 400 705 Contact No: +91 8169554787 (Call on WhatsApp)

केनरा बैंक Canara Bank ARM-I BRANCH: 37, Kshamalaya, Opp. Patkar Hall, New Marine Lines, Thackersay Marg.

Mumbai-400 020. • Tel.: (022) 2206 5425 / 30 • Email: cb2360@canarabank.com SALE NOTICE

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Properties under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s and Guarantor(s) that the below described immovable properties mortgaged/charge to the Secured Creditor, the Symbolic Possession of which has been taken by the Authorized Officer of Canara Bank, will be sold on "As is where is", "As is what is" basis on 16.04.2025 for recovery of of ₹ 14,12,03,170.77 (Rs. Fourteen Crore Twelve Lakhs Three Thousand One Hundred Seventy & Seventy Seven Paise Only) (as on 13.02.2025 plus further Interest and cost from 14.02.2025) due to the ARM Branch of Canara Bank from M/s. Waist Band Garments Pvt. Ltd. (Erstwhile M/s. Waist Band Co.) represented by Mr. Kamal Mahindra Parikh (Director), Mr. Ritesh Birendra Singh (Director), Ira Priyadarshini (Mortgagor & Guarantor) M/s. Waist Band

Lot No.	Description of the Property	Reserve Price	Earnest Money Deposit
1	Land & Building at Plot No. B Kulhi (Ormanjhi) Industrial area Khata No. 12, Sy. No. 2061 Part Ranchi Jharkhand in the name of M/s. Waist Band Garments Pvt. Ltd. having Land area: 69696 Sq. Ft. & Building 29337 Sq. Ft. Plant & Machinery (Sewing machines & furniture)	₹ 4,83,71,000/-	₹ 48,37,100/-
2	Residential Flat No. 201 on 2nd Floor, Palacia Wing 1, Sr. No. 226, Kavesar, Ghodbunder Road, Thane West-400 615, Area: 602 Sq. Ft. in the name of Mr. Ritesh B. Singh and Mrs. Ira R. Priyadarshini	₹ 88,50,000/-	₹ 8,85,000/-

EMD amount of 10% of the Reserve Price is to be deposited by way of Demand Draft in favour of Authorized Officer, Canara Bank ARM 1 Branch Mumbai or Shall be deposited through RTGS / NEFT / Funds Transfer to credit of account of Canara bank ARM 1 Branch Mumbai A/c No. 209272434, IFSC Code CNRB0002360 on or deposited in E-Wallet of M/s PSB Alliance Private Limited (BAANKNET) portal directly or b generating the Challan therein to deposit the EMD through RTGS / NEFT in the account details as mentioned in the said challan on or before 15.04.2025 upto 5.00 P. M. and other documents to be submitted to service provider on or before 15.04.2025 upto 5.00 P. M. Date up to which documents can be deposited with Bank is 15.04.2025. Date of inspection of properties on 15.04.2025 with prior appointment.

There is no encumbrance to the knowledge of the Bank.

For detailed terms and conditions of the sale, please refer the link "E-Auction" provided in Canara Bank's website (www.canarabank.com) or may contact Dr. Seema Somkuwar Authorised Officer, Canara Bank, ARM I Branch, Mumbai (Ph. No.: 022-22065425 30 / Mb. 8655963489) or Mr. Purnachander Rao, officer (Mob. No. 7842782478 E-mail id : cb2360@canarabank.com during office hours on any working day or th service provide M/s. PSB Alliance (BAANKNET), Unit 1, 3rd Floor, VIOS Commercia Tower, Near Wadala Truck Terminal, Wadala East, Mumbai-400 037, Contact Perso Mr. Dharmesh Asher, Mob. 9892219848, (avp.projectmanager2@psballiance.com) Help Desk No. 8291220220. (support.BAANKNET@psballiance.com). Website https://baanknet.com/.

Date : 24.03.2025 Authorised Officer Canara Bank, ARM-I Branch Place: Mumbai

EASY HOME FINANCE LIMITED easy Corporate Office: 302, 3rd Floor, Savoy Chambers, Dattatray Road, Santacruz (W), Mumbai - 400054

Branch Office: Shop-20 Plot-9, 2 & 93 Sec-1(S) Neel Express New Panvel 410206. Branch Office: Shop/Unit No. 44, 1st Floor, Cosmos Square, Village Narangi, Virar West, 401303, Maharashtra.

DEMAND NOTICE Under Section 13(2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets

and Enforcement of Security Interest Act, 2002 read with Rule 3 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. The undersigned is the Authorized Officer of Easy Home Finance Limited (EHFL) under Securitization and Reconstruction of Financial Assets And Enforcement of Security Interest Act, 2002 (the said Act). In exercise of powers conferred under Section 13(12) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, the Authorized Officer has issued Demand Notices under section 13(2) of the said Act, calling upon the following Borrower(s) (the "said Borrower(s)"), to repay the amounts mentioned in the respective Demand Notice(s) issued to them that are also given below. In connection with above, Notice is hereby given, once again, to the said Borrower(s) to pay to EHFL, within 60 days from the publication of this Notice, the amounts indicated herein below, together with further applicable interest from the date(s) mentioned below till the date of payment and/or realization, payable under the loan agreement read with other documents/writings, if any, executed by the said Borrower(s). As security for due repayment of the loan, the following assets have been mortgaged to EHFL by the said Borrower(s) respectively.

Name of the Borrower(s) / Guarantor (s)	Demand Notice Date and Amount	Description of secured asset (Immovable property)
1.LAN: HL00020293, Panvel Branch Mr. Jiut Gupta Mr. Abhay kumar Verma Mrs. Pratibha Maurya	08/02/2025 Rs. 18,79,248/-	Flat No. 407, 4th Floor, Vijay Laxmi Residency, House Property No. 1240, Village Nere, Taluka Panvel, District Raigad – 410206.
2.LAN: HL00017400, Panvel Branch Mr. Manoj Maurya Mr. Sandeep Kumar Maurya Mrs. Sonam Verma Mr. Ranjay Kumar Maurya	08/02/2025 Rs. 17,48,138/-	Flat No. 303, 3rd Floor, Vijaya Laxmi Residency, House No. 1240, Village- Nere, Tal. Panvel, Dist. Raigad 410206.
3.LAN: HL00014287, Virar Branch Mr. Sitaram Chandradev Yadav Mrs. Vibha Sitaram Yadav	17/02/2025 Rs. 17,54,440/-	Flat No. 705, 7th Floor, Building No. 2, C Wing , Sneh 2C-11, Pavitra Sneh, Pavitra Dham Road, Village, Tivari, Near Pavitra Dham Complex, Vasai, Thane, Maharashtra, India,401208.
4.LAN: HL00011028, Virar Branch Miss. Shivali Mehra Mrs. Mohini Ajay Mehra	17/02/2025 Rs. 15,39,810/-	Flat No. 26, Ground Floor, A wing, Building No. 55, Anand Sagar CHSL, Diwanman, Near Surya Garden & Ambadi Road, Krishna Township, Vasai West-401202

If the said Borrowers shall fail to make payment to EHFL as aforesaid, EHFL shall proceed against the above secured assets under Section 13(4) of the Act and the applicable Rules, entirely at the risks of the said Borrowers as to the costs and consequences. The said Borrowers are prohibited under the Act from transferring the aforesaid assets, whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of EHFL. Any person who contravenes or abets contravention of the provisions of the said Act or Rules made there under, shall be liable for imprisonment and/or penalty as provided under the Act.

Authorized Officer Easy Home Finance Limited ANAROCK

PUBLICATION FOR SALE OF **OUTSTANDING UNITS OF AN AIF**

1. ANAROCK Capital Advisors Private Limited has been appointed as the transaction advisor ("ANAROCK") by the Investment Manager of a SEBI registered category III AIF ("IM").

Pursuant to the SEBI circular SEBI/HO/AFD/PoD-I/P/CIR/2024/026.

- dated 26 April 2024, the IM proposes to sell a minimum of 25% of the Units of 1 scheme of the AIF ("Scheme") representing unliquidated investments in 5 portfolio companies ("Units"), through ANAROCK. 3. In this regard, bids are invited from all eligible buyers who are
- permitted to purchase Units under applicable laws, including the SEBI master circular SEBI/HO/AFD-1/AFD-1-PaD/P/CIR/2024/39 for AIFs dated 07 May 2024, subject to applicable regulations issued by Reserve Bank of India, SEBI and any other authorities.
- 4. The Units are proposed to be sold on "100% Cash Basis" only and on "As is Where is, As is What is and Whatever there is Basis" and "Without Recourse Basis".
- 5. The IM has appointed ANAROCK to assist in the proposed sale of Units including coordination with the interested buyers, facilitating due-diligence and handling of potential bids.
- below-mentioned representative of ANAROCK for further information regarding the Units and details about the sale process. ANAROCK will share further information subject to the execution of applicable non-disclosure documents. Bid submissions are scheduled for completion by April 9, 2025, without extensions.

6. Eligible interested buyers are invited to contact the

- The purpose of this advertisement is solely to ascertain interest of eligible interested buyers and it does not constitute an offer or invitation to sell or any binding obligation or an official confirmation of any transaction entered into by the IM.
- 8. The proposed sale of Units will be subject to final approval by the competent authority of the IM and the current unitholders of the Fund. The IM reserves the right to terminate the sale process at any point of time without prescribing any reason thereof, at its own discretion. The decision of the IM shall be final and binding in this regard.

Contact Us: monik.gangar@anarock.com

ANAROCK Capital Advisors Private Limited 1002, 10th Floor, B Wing, ONE BKC. G Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai 400051 Website: www.anarock.com | CIN No: U74999MH2018PTC306162 ANAROCK Capital Advisors Private Limited @ 2025. All rights reserved.

FORM A

PUBLIC ANNOUNCEMENT

(Regulation 14 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Voluntary Liquidation Process) Regulations, 2017)

FOR THE ATTENTION OF THE STAKEHOLDERS OF **PAGONXT MERCHANT SOLUTIONS INDIA PRIVATE LIMITED** DETAILS PARTICULARS

1.	Name of Corporate Person	Pagonxt Merchant Solutions India Private Limited
2.	Date of Incorporation of Corporate Person	04 November 2019
3.	Authority Under Which Corporate Person Is Incorporated / Registered	Companies Act / Registrar of Companies
4.	Corporate Identity Number	U74110MH2019PTC332473
5.	Address of The Registered Office and Principal Office of Corporate Person	Registered Office: 23.Floor-2, Plot-59/61, Arsiwala Mansion Nathalal Parikh Colaba, Mumbal 400005, Maharashtra, India Corporate Office: The Hive, SRP Stratford, No.5, Rajiv Gandhi Salai, Kottivakkam, Chennai 600041, Tamil Nadu, India
6.	Liquidation Commencement Date of Corporate Person	21 March 2025
7.	Name, Address, Email Address, Telephone Number and the Registration Number of the Liquidator	Name: Krishna Chamadia Address: B-13, Anjani Complex, Parera Hill Road, Andheri East, Mumbai 400099 Email: krishna@sphereadvisory.com Mobile: 9833909615 Regn. No.: IBBI/IPA-001/IP-P00694/2017-2018/11220
8.	Address and e-mail to be used for correspondence with the Liquidator	Address: B-13, Anjani Complex, Perara Hill Road, Andheri East, Mumbai - 400099

Last Date for Submission of Claims 20 April 2025 Notice is hereby given that the Pagonxt Merchant Solutions India Private Limited has commenced voluntary liquidation on 21 March 2025 The stakeholders of Pagonxt Merchant Solutions India Private Limited are hereby called upon to submit a proof of their claims, on or before 20 April 2025, to the liquidator at the

Process Email Id: pagonxt.ibc@gmail.com

The financial creditors shall submit their proof of claims by electronic means only. All other stakeholders may submit the proof of claims in person, by post or preferably by electronic In order to get a copy of claim form, you may download the claim form from the website

https://ibbi.gov.in/home/downloads (Sr. No. 4 Forms under the Insolvency and Bankruptcy Board of India (Voluntary Liquidation process) Regulations, 2017) Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

Krishna Chamadia Regn No.: IBBI/IPA-001/IP-P00694/2017-2018/11220 26 March 2025, Mumba

with PAN & CIN/ LLP No.

INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST FOR M/S SUNBLINK REAL ESTATE PRIVATE LIMITED OPERATING IN BUSINESS OF REAL ESTATE AT MUMBAI Under sub-regulation (1) of regulation 36A of the Insolvency and Bankruptcy Board

FORM G

of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016) **RELEVANT PARTICULARS**

Name of the corporate debtor along M/S Sunblink Real Estate Private Limited

PAN: AANCS6624E

CIN: U70200MH2009PTC193324

	A STATE OF THE PARTY OF THE PAR	
2.	Address of the registered office	Office No.502, Madhava, Plot No. C-4, E Block, Bkc, Bandra (East), Mumbai City, Maharashtra, India, 400051
3.	URL of website	
4.	Details of place where majority of fixed assets are located	Rabia Mansion, Mariam Lodge and Sea View located at Samandar Point, off Annie Besant Road, Worli
5.	Installed capacity of main products/ services	The Corporate Debtor is not in operation
6.	Quantity and value of main products/	As per the last financials available the

Number of employees/ workmen Further details including last available Can be obtained from RP through the financial statements (with schedules) following email id: sunblink.ibc@gmail.com of two years, lists of creditors are available at URL: Eligibility for resolution applicants Eligibility Criteria is mentioned in the

services sold in last financial year turnover for FY 17-18 is NIL

under section 25(2)(h) of the Code is detailed invitation of EOI and can be obtained from RP through the following available at URL: email id: sunblink.ibc@gmail.com 10. Last date for receipt of expression of 10 April 2025

11. Date of issue of provisional list of 15 April 2025 prospective resolution applicants 12. Last date for submission of objections 20 April 2025

to provisional list Date of issue of final list of prospective | 25 April 2025 resolution applicants

14. Date of issue of information 30 April 2025 memorandum, evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants

15. Last date for submission of resolution 30 May 2025 Process email id to submit Expression | sunblink.ibc@gmail.com of Interest

> Registration No. IBBI/IPE-0103/IPA-2/2022-23/50020 AFA valid upto: 31.12.2025 Registered Address: 1501, Tower No. 4, Spring Grove Towers,

For and on behalf of M/s Truvisory Insolvency Professionals Pvt. Ltd.

Anshul Gupta

Resolution Professional

Lokhandwala Township, Kandivali East, Mumbai-4000101 Date: 26 March 2025 Place: Mumbai Email Id: sunblink.ibc@gmail.com

PUBLIC NOTICE

Nikita Khambatta had lost/misplaced our property chain of agreement papers (Shalimar Builders & Iqbal. E. Halia) of Flat No. 201, 2nd Flr. June Apartments, Goathan Lane No.1, Andheri (W), Mumbai - 58.

IF ANYBODY HAS FOUND, PLEASE CONTACT Nikita Khambatta at above address. Mob - 98332 44086

जाहिर समन्स मा.१८ वे कोर्ट. जिल्हा न्यायाधिश-४. (श्री. एस. के. कुलकर्णी साहेब), औरगाबाद यांचे न्यायाधिकरणा समोर मोटार अपघात प्रकरण क्र.355/2023 अर्जदार वैभवी पिता दिपक गावंडे

विरुध्द गैरअर्जदार युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं. लि व इतर २

ज्याअर्थी सदरहू अर्जदाराने ॲड. आर. पी. वव्हाण, यांच्या मार्फत मा. १८ वे कोर्ट, जिल्हा न्यायाधिश-४ साहेव, (श्री. एस. के. कुलकर्णी साहेब), औरंगाबाद यांच्या न्यायाधिकरणात गैरअर्जदार नं. १ ते ३ यांच्या विरुध्द मोटार अपघात प्रकरण कं. 355/2023 प्रकरण/दावा हे गैरअर्जदार क्र.३ यांचे हजेरी/म्हणणे दाखल करण्यासाठी ठेवण्यात आलेले आहे. सदरहु प्रकरणात गैरअर्जदार क्रं. ३) शरद कृष्णा डांगे रा- आर्शिवाद चाळ, आर.नं.2, शिर्डी नगर, भिम नगर, अचोल रोड, नालासोपारा (इ) वसई, पालघर यांना मा. न्यायालयाने वेळोवेळी त्यांच्य राहत्या पत्त्यावर समन्स/नोटीसा काढून देखील त्यांची बजावणी गैरअर्जटार नं ३ योंच्या पत्त्या अभावी होवू शकली नसल्यामुळे समन्स/नोटीसा विना तामील परत आलेल्या आहे.

तरी सदरहू दाव्यात गैरअर्जदार क्रं. ३ यांचे म्हणणे मांडण्यां करीता/हजर राहण्या करीता पुढील तारीख 19/04/2025 रोजी स्वतः किंवा वकीलामार्फत हजर राहण्याकरीता तुम्हास या समन्सद्वारे बोलविण्यात येत आहे सदरह तारखेस तुम्ही स्वतः किंवा वकीलामार्फत हजर केल्यास राहण्यास कस्र गैरअर्जदारांबद्दल सुनावणी होवून एकतर्फी न्याय निर्णय पारीत करण्यात येईल.

करीता आज दिनांक 26/03/2025 रोजी पाद्या सहिने व सामालगाऱ्या शिक्यानिशी टिले दिनांक : 26/03/2025 आदेशान्वये ठिकाण : औरंगाबाद न्यायालय अधिक्षक मा. मोटार अपघात न्यायाधिकरण, औरंगाबाद

नोटीस

मी श्री विठोबा लक्ष्मण गायकवाड, राहणार आनंद को. ऑप. हौसिंग सोसायटी लि., बिल्डिंग नं. ७६/ २५९२. नेहरू नगर, वुग्ला, पूर्व मुंबई ४०००२४. सोसायटीचे शेअर सर्टिफीकेट हरवले आहे त्याचा रजिस्ट्रेशन नंबर १३, शेअर नं ६१ ते ६५. जर कुणास सापडले तर संपर्क करावा. 9653208839

जाहीर नोटीस

सर्व संबंधितास कळविण्यात येते कि, सदनिका न ५०२, ५वा मजला, क्षेत्र ८८ ७७ चौमी बिल्ट अप ओम वास्त को ऑप हो सो लि सिटी एस नं ६.९४ मौजें पोयसर, आशा नगर, ठाकुर कॉम्प्लेक्स कांदिवली पूर्व, मुंबई - ४००१०१ हि मिळकृत श्री सज्जन कुमार शर्मा आणि श्री. राहल शर्मा यांच्य मालकी व कब्जेवहीवाटीची होती आणि श्री. सज्जन कुमार शर्मा हे दि. १६/०७/२०२४ रोजी मयत झाल . असन त्यांच्या पश्चात श्री. राहल शर्मा (मलगा) आणि क पियंका शर्मा (मलगी) हे वालीवारस आहेत तदनंतर रिलीज डीड दि. २४/१२/२०२४, नोंदणी क्र बरल-२-२१२४०/२०२४, दि. २४/१२/२०२४ प्रमाणे कु. प्रियंका शर्मा यांनी सदर मिळकतीमधेले त्यांचे सर्व हक्क आणि अधिकार श्री. राहुल शर्मा यांन दिलेले आहेत आणि सोसायटी त्यांची संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सदरची सदनिका व भाग (शेयर्स) श्री. राहुल शर्मा नावे हस्तांतरित करणार आहेत

. तरी या संदर्भात जर कोणीही इसमांचा सदरच्य हस्तांतरण संदर्भात हरकत अथवा सदर मिळकर्त संदर्भात विक्री, गहाणवट, बक्षिसपत्र, दान, दावा भाडेपदा. वैगरे हक्काने एखादा बोजा असल्यास त त्यांनी सदर जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ११ दिवसांचे आत लेखी कागदोपत्री पराव्यासहित निम्नलिखित स्वाक्षिकारांना में एस पी कन्सलटं अनिता शॉपिंग सेंटर, १ला मजला, पोस्ट ऑफिस समोर, वसई रोड (प.), ४०१२०२, या पत्त्याव कळवावा, नपेक्षा सदर मिळकतीवर कोणाचार्ह कसल्याही प्रकारे हक्क नाही व तो असल्यास सोड़-दिलेला आहे असे समजण्यात येईल याची कृपर नोंद घ्यावी.

ता. २७.०३.२०२५ अशिलांतर्फे ॲड. पायस डिमेलो

PUBLI C NOTICE

Notice is hereby given that Mr. Asmit Rajkuma Singh, a member of my society, occupying Flat No B-701, in building of the society, has reported loss of Share Certificate bearing No. 114, Distinctive Nos. from 1131 to 1140 (both inclusive) and requested the society to issue duplicate share

Any person having any objection for the issue of duplicate share certificate in place of and in lieu o the above mentioned share certificate, should make the same known to the undersigned in writing at the address mentioned below, specially stating therein the exact nature of such claim, together with documentary evidence thereof, within 15 days from the date of this notice, failing which any such objection shall be deemed to have been waived and a duplicate share certificate will be issued to them, without any reference to such claim.

Date : 27.03.2025 DHEERAJ HILL VIEW TOWER CHS Limited, Siddharth Nagar

PUBLI C NOTICE

Notice is hereby given that I am instructed by my client/s to investigate the title of Mr.Nakul Sanjay Doshi and Mrs. Krishna Sanjay Doshi, in respect of their Flat No.602-B, 6 floor of building known as Jasmine of the JASMINE POONAM COMPLEX Co-Operative Housing Society Limited, Asha Nagar, Kandivali East, Mumbai – 400101. My dients are informed that one of the original title documents of the above Flat, i.e. Agreement for Sale dated 27/12/1992 entered into by and between Avor Builders on the One Part and Mr. Nayankumar D. Desa on the Other Part, which was subsequently lodged for registration under a Deed of Declaration dated 03/09/1998, and registered under documen No.BBJ/3569/98, dated 04/09/1998, was lost/misplaced. All persons having any claim in, to or upon the said Fl and/or the shares pertaining to the said Flat, or any par thereof by way of lease, lien, gift, license, inheritance, sale, exchange, easement, mortgage, charge or otherwise howsoever, should make the same known to the undersigned in writing at the address mentione below, specially stating therein the exact nature of sucl claim, if any, together with documentary evidence thereof, within 14 days from the date of this notice, failing which any such claim in, to or upon the said Flat or any part thereof, if any, shall be deemed to have been waived and further action will be completed without any reference to

Date : 27.03.2025 M. R. Nair. Advocat Office: 104-A, RASHMI AVENUE, Fhakur Complex, Kandivali East, Mumbai –400 101

PUBLIC NOTICE

his is to inform to the general public that Original Share Certificate No. 22, istinctive Nos. 106 to 110, Member Regd. No. 22 in the name of Late Lalita eetmal Sharma of Gala No. 108/867 Best View Co-op, Housing Society Ltd Motilal Nagar No.1, Best Colony Road Goregaon (West), Mumbai - 400104 ha een lost / misplaced from Residence complaint is lodge with Goregaon Polic Station on 25/03/2025, Lost Report No.

37865/2025. If anybody found may please contact nform on Mobile - 9653654951 or to the Society Office Or Goregaon Police Station within 07 days of publication of

nis notice. Place: Mumbai Date: 27/03/2025

जाहीर नोटीस

सर्व सार्वजनिक जनतेस सूचित करण्यात येत आहे की, **श्री. शंकरराम गोविंद गामरे** हे मूळ वाटपकर्ता होते **फ्लॅट क्र. ९०४, ९ वा मंजला**, क्षेत्र २७० चौ.फुट, इमारत **"जुह डायमंड रिहॅब** बिल्डिंग नं. ५", सोसायटी "हनुमान नगर एस. आर. ए. सहकारी गृहनिर्माण सोसायटी **लिमिटेड",** सदर इमारत ही सी.टी.एस. नं. ४५५ ४५५/१ ते १६, ४६४ भाग, १७५५ आणि १७५१ विल्हे पार्ले गाव, ता. अंधेरी व जिल्हा मुंबई उपनगर या जिमनीवर बांधण्यात आलेली आहे सदर मूळ वाटपकर्ता श्री. शंकरराम गोविंद गामरे यांचे निधन २२/०३/२००७ रोजी झाले असून पांच्या मागे कायदेशीर वारस म्हणून माजी पर्ले श्रीमती संगीता शंकरराम गामरे (वयोवृद्ध), पुत्र श्री. हरीश शंकरराम गामरे (पुत्र), आणि श्री. नरेश शंकरराम गामरे (पुत्र) उरले आहेत.

तथापि सर्वसामान्य सदस्यांना सचित करण्यात येते की जर कोणत्याही व्यक्तीला वरील मालमत्तेसंबंधी कोणतेही वादग्रस्त दावा असल्यास, त्यांनी सदर दावा या प्रसिद्धीच्या प्रकाशनाच्या **७ दिवसांच्या** आत सादर करावा. संबंधित व्यक्तींनी योग्य लेखी पुराव्यांसह सद ात्त्यावर संपर्क साधावा **नईमा ना. शेख** ऑफिस क्र. ४४, पहिला मजला, यशवंत प्लाझा, नवापूर नाका, बोइसर (प.), ता. आणि जिल्हा पालघर – ४०१५०१, कृपया नींव ध्या की, लेखी पुरावा न प्राप्त झालेल्या दाव्यांव विचार केला जाणार नाही.

सहि/-नईमा ना. शेख, (वकील) दि. २७.०३.२०२५

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that Original Share Certificate No 155 for 5 fully paid shares of Rs. 50/ each bearing Distinctive Nos 881 to 885 issued to Mrs Rajshree L. Purohit and Mr. Laxmikant M. Purohit members of Alpha Co-on Housing Society Ltd. having address at Mayfair Legends, Sal Baba Park, Evershine Nagar, ilad (West), Mumbai 400 064, have been lost / misplaced. The members are jointly holding Flat No. A/503 in the building of the above said Society. The members have applied for a duplicate Share Certificate and have also lodged a Police Complaint bearing No. 9805. dated 21/01/2025 with Bangui

Nagar Police Station. The Society hereby invites claims and objections from claimants / objector or objectors for issuance of duplicate Share Certificate in any manner whatsoever, should ntimate to the undersigned within a period of 5 (Fifteen) days from the publication of this Notice with copies of such documents and other proofs in support of his/her/ their claims / objections for issuance of duplicate Share Certificate to the undersigned at the address mentioned above.

If no claims / objections are received within the period prescribed above the Society shall be free to issue duplicate Share Certificate in such manner as provided under the bye-laws of the Society. The claims / objections, if any, received by the Society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the Society.

Place: Mumbai For and on behalf of Alpha Co-op. Housing Society Ltd

Hon. Secretary

परिशिष्ट क्र. १६ मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलात / मालमत्तेत असलेले हितसंबंध व भाग हस्तांतरीत करण्याबाबत हक्क / मागण्या किंवा हरकती

मागविण्यासाठी द्यावयाच्या नोटीशीचा नमुना **नोटीस**

विजयबाग गंगा सहकारी नर्यादित. मरबाड रोड. रोशन पेटोल पंपा समोर कल्याण (पश्चिम, जिल्हा - ठाणे, या संस्थेचे सभासद असलेल्या या संस्थेच्या इमारतीत सदनिका क्र २०१ धारण करणाऱ्या श्री. गणपत गंगाराम चौगत यांचे दिनांक ०७/०५/२०२१ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात / मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार / हरकतदार यांच्याकडुन हक्क मागण्या / हरकती मागविण्यात येत आहेत. ही . नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसात त्यांनी आपल्या मागण्यांच्या हरकतीच्या पृष्ठर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या पती व अन्य परावे सादर करावेत जर वर नमट केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तींकडून हक्क मागण्या किंवा हरकत सादर झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील / मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरण्याबाबत संस्थेच्या उपविधीनसार कार्यवाही करण्यात येईल नोंदी व उपविधीची एक प्रत मागणीदारास हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालया सचिव यांच्याकडे सकाळी १०.०० ते दुपारी १.३० पर्यंत नोटीस दिल्याच्या दिनांकापासन नोटीशीर्च दत संपण्याच्या दिनांकापर्यंत उपलब्ध राहील

विजयबाग गंगा सहकारी गृहनिूर्माण संस्था मयदितकरीता

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. श्रीमती कुसुमबेन जसवंतलाल मेहता आणि श्री जसवंतलाल कोडरलाल मेहता, हे (१) फ्लॅट क्र. १२१, पहिला मजला, भारत नगर नं. १ को-ऑप. हौसिंग सोसायटी लिमिटेड, नवघर रोड, भाईंदर पूर्व, ठाणे ४०१ १०५ आणि (२) फ्लॅट क्र. २०६, दुसरा मजला, हिम पार्वती को-ऑप. हौँसिंग सोसायटी लिमिटेड, भाईंदर पश्चिम, **ठाणे ४०१ १०१,** (यापुढे सदर फ्लॅटस म्हणून संदर्भ) यां फ्लॅटचे मालक आणि सोसायटीचे सदस्य होते. आकस्मिकपणे श्री जसवंतलाल कोडरलाल मेहता यांचे दि. २७/०३/२०२४ रोजी निधन झाले आणि श्रीमती कुसुमबेन जसवंतलाल मेहता यांचेही दि. २१/०२/२०२५ रोजी निधन झाले असून त्यांच्या पश्च्यात त्यांचा एकुलता एक मुलगा **श्री. भाविक जसवंतलाल मेहता** हा वारस आहे. आता सदर फ्लॅटचे १००% शेअर्स आणि हित हे मयत **कुसुमबेन जसवंतलाल** मेहता आणि मयत जसवंतलाल कोडरलाल मेहता यांचे वारस म्हणून श्री. भाविक जसवंतलाल मेहता यांच्या नावे करण्यासाठी इच्छित आहेत

म्हणन जर कोणा व्यक्तीस या बाबत कार्ह दावा किंवा आक्षेप असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्ताकडे १०२, निलम अकॉर्ड, पंचरत्न कॉम्पलेक्स, १५० फिट रोड, भाईंदर पश्चिम, ठाणे ४०१ १०१, येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत कळवावे अन्यथा कोणाही व्यक्तीचा कोणताही दावा नाही असे समजले जाईल

एच. पी. मेहता ॲण्ड असोसिएटस (वकील) ठिकाण : भाईंदर दिनांक : २६.०३.२०२५

जाहीर नोटिस

मी सफीया असलम शेख याद्वारे अशी सूचना देत आहे की कुर्ला हलाव पुल येथील, जोगेनदर सींध चाळ, मधील खोली क्र १२, मी श्री मुहम्मद खिदिदक, उमर यांचेकडून 2021 मधरो विकत घेतलेली आहे। सदर खोली मी माझा नावे करण्या करिता मालमत्ता अधिकारी एम पश्चिम विभाग मंबर्ड महानगरपालिका कार्यालयात अर्ज केलेल आहे. तरी पदर खोली माझे नावे करण्यात बाबत कोणाच काही हरकत असल्यास त्यांनी सात दिवसात त्याबद्दल नालमत्ता अधिकारी एम पश्चिम मुंबई महानगरपालिका गर्यालय शरदभाऊ आचार्य मार्ग चेंबूर मुंबई 400071 येथे त्याची हरकत दाखल करावी !

सफया असलम शेख

Public Notice

Public Notice

NOTICE is hereby given that my client Mrs. KAVITA
LAXMICHAND ROHIRA represented to me that she
is the registered member of the Dheeraj Gaurav
Heights-I Co-operative Housing Society Ltd., "("said
society") situate on plot bearing C.T.S No.588 to 599
of Village: Oshiwara, Taluka: Andheri, MSD, having
address at Off New Link Road, Andheri (West),
Mumbai-400053. The said Society had issued Share
Certificate bearing No.63 to 66 dated 06/11/2006
in original for five (5) fully paid-up shares of Rs.50/-each bearing Distinctive Nos.326 to 330 (both
inclusive) and Distinctive Nos.326 to 330 (both
inclusive) ("the said Shares Certificates") standing in
the name of Mrs. KAVITA LAXMICHAND ROHIRA in
respect of Flat No.2301 & 2401 on 23th Floor 24*
Floor in the building known as "Dheeraj Gaurav
Heights" belonging to "Oheeraj Gaurav Heights-I Cooperative Housing Society Ltd., declares that the said
Share Certificates in original has been misplaced, lost Share Certificates in original has been misplaced, lost or stolen and the same is not traceable. She has further represented that although due and filigent search has been taken by her and her family nembers, the said Share Certificates are not traceable. members, the said Share Certificates are not traceable. Hence she hereby declares that the said Share Certificates in original have been misplaced, lost or stolen and the same are not traceable. She has further represented that the said Share Certificates have not been deposited by her with any third party or Bank or any Financial Institution whether for creating a security on the said shares and or flat or any part thereof or otherwise. Public are warned not to deal with the said otherwise. Public are warned not to deal with the sai document and any person receiving and/or dealing with the said document would do so at his/her/thei wn risk and responsibility thereby attracting legal

ilabilities. A complaint of lost property bearing Registration No.104/2026 dated 01/03/2025 for loss of said original share certificates has been lodged with the Senior Police Inspector, Amboli Police Station, Mumbai to that effect.

Mumbal to that effect.

Any persons having any claim, demand, right, title, interest or benefit in respect of the said flat by way of sale, transfer, assignment, tenancy, licenson ordage, charge, exchange, inheritance, licensor or cherwise of howsoever and / or in possession or custody of the above stated documents in whatsoever capacity are hereby requested to notify the same in writing to me and a copy to the said Society with supporting documentary evidence at Society with supporting documentary evidence at the address mentioned herein below within 14 fourteen) days of issue of this notice, failing which he claims/objections/ interest, if any, of any person/ hall be deemed to have been waived or abandoned and the said Society shall proceed to issue a duplicate

SHABANA A. KHAN SHABANA A. KHAN ADVOCATE HIGH COURT 39-B, Shourie Complex, Near Bombay Bazar, J.P. Road, Andheri (W), Mumbai-400058 Mobile #9322639774 Place:- Mumbai Date:- 27/03/2025

कायदेशीर वारसांची घोषणा करण्यासाठी सूचना सर्वसामान्य जनतेस सचित करण्यात येते की माझी क्लायंट. सौ. शकंतला मधकर देशपांडे. या 'गंगा मथुरा को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि.'' या गृहनिर्माण संस्थेच्या इमारत क्र. ६ मधील दुसऱ्या मजल्यावरील, बांधकाम क्षेत्रफळ ४६५ चौ. फूट असलेल्या फ्लॅट क्र. २४ च्या संयुक्त मालकीणी होत्या. सौ. शकुंतला मधुकर देशपांडे यांचे दिनांक ३१-०८-२०१० रोजी निधन झाले असून, त्यांचे खालील कायदेशीर वारस आहेतः

- १. श्री. संजय मधकर देशपांडे- मलगा
- २. सौ. सुषमा सतीश देशपांडे- सून
- ३. श्री. श्रीकांत गणेश कुलकर्णी जावई
- ४. कु. स्वप्ना राम सांगपरी नात ५. कु. सीमा सतीश देशपांडे - नात
- ६. श्री. तषार श्रीकांत कलकर्णी नात ७. श्री. तेजस श्रीकांत कलकर्णी - नात

वरील उल्लखित मालमत्ता किंवा अन्य कोणत्याही दस्टेट मालमचेसंदर्भात कोणालाही काही आक्षेप, दावा किंवा हक असल्यास, कृपया हे सात (७) दिवसांच्या आत लेखी स्वरूपात तसेच आवश्यक पुराव्यासह खालील स्वाक्षरीत व्यक्तीकडे नादर करावे.

निर्धारित कालावधीपर्यंत कोणतेही आक्षेप प्राप्त झाल्यास, वरील कायदेशीर वारस संबंधित कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सदर मालमत्तेचा हस्तांतरण व विक्री करण्यास सक्षम असतील. अधिक माहितीसाठी किंवा आक्षेप नोंदविण्यासाठी खालील स्वाक्षरीत व्यक्तीस संपर्क साधावा दिनांक: २७-०३-२०२५

प्रोप्रा. सौ. मेघा आर. महाजन - वकील आणि नोटरी ५०३. पाचवा मजला, राजहंस बिल्डींग, गावदेवी रोड बस डेपो समोर, नौपाडा. ठाणे (प.), फोन २५४११२३३ टेलिफॅक्स क्रमांक २५३४१२३३. मो.९८९२३४५१०५ Email:adv.mahajan2@gmail.com

जाहीर सूचना

अशील **श्री. अरुमुगम मुन्नस्वामी उदईयार** हे खोली ब्र हरूय-१ प्रयाम नगर रहिवाणी जन मेवा वीरा कंपाऊंड व्ही.डी. रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५८ येथील जागेचे रहिवासी व मालक आहेत, जे त्यांनी **श्री. रामा**: अन्ना यांच्याकडन सन १९९५ मध्ये खरेदी केले होते. सद **अरुमुगम मुन्नस्वामी उदईयार** यांच्याकडून हरवले/गहाव झाले आहे आणि याबाबत आंबोली पोलीस ठाणे, मुंबई येथे दिनांक १८.०३.२०२५ रोजी लापता नोंद क्र.१४४ २०२५ अंतर्गत नोंट करण्यात आली आहे आणि मार अशील **श्री. अरुमुगम मुन्नस्वामी उदईयार** यांन भविष्यातील वापर व उद्देशाकरिता सक्षम प्राधिकरणा सम सदर करारनामा सादर करण्याची इच्छा आहे. ार कोणा व्यक्तीस सदर मुळ करारनामा सापडल्यास त्यांन

खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवावे आणि जर कोण यक्तीस. बँकेस. वित्तीय संस्थेस सदर खोलीबाब गरसाहक, शेअर, विक्री, तारण, भाडेपट्टा, मालकीहक गरवाना, बक्षीस, ताबा किंवा अन्य इतर प्रकारे काही दाव किंवा अधिकार असल्यास त्यांनी माझ्याकडे सदर सूचन प्रकाशन तारखेपासन **१४ दिवसात** कळवावे. अन्यथा अश

दिनांक: २७.०३.२०२५ एस.एन. पाण्डेर (वकील उच्च न्यायालय हार्यालय: फ्लॅट क्र.६०६**.** नीळकंठ टॉवर कोहौसोलि. कनाकिया रोड, मिरा रोड (पुर्व), जि. ठाणे-४०११०७.

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की, माझे अशील **श्री. महें**त ांकर पाटील हे गाळा क्र. २९७/सी/२/२०३, २रा मजला क्षेत्रफळ बिल्टअप क्षेत्र ६२०.११ चौ.फु., म्हाडा संकेत **ьआर.२९७** म्हणून ज्ञात इमारत, जमीन प्लॉट क्र.**१ सेक्टर क्र.८, गाव चारकोप,** कांदिवली पश्चिम, मुंब थील जागेचे मालक आहेत. मुळत: सदर फ्लॅट **श्री. महें**ठु शंकर पाटील यांना जा.क.उप.मुअ.(पणन)/मुं.मं/संकेत ह.२९७/सुंवर्गGP−४/५१२/१६ दिनांक ०४.०२.२०१६ रोजीचे वाटपपत्रानसार देण्यात आले होते. **श्री. महेंद शंक गटील व स्वर्गीय श्रीमती मेघना महेंद्र पाटील** यांनी सव म्लॅट खरेदी करण्यासाठी **डीएचएफएल हौसिंग फायनान लिमिटेड** यांच्याकडून कर्ज घेतले आणि सदर फ्लॅट तारप . वेबले. आता **पिरामल कॅपिटल ॲण्ड हौसिंग फायना**न ांनी **डीएचएफएल**चा ताबा घेतला आहे आणि **स्वर्गी** श्रीमती मेघना महेंद्र पाटील यांचे ११.०७.२०१९ रोजी निध व्राले, त्यांच्या पश्चात त्यांचे कायदेशीर वारसदार **१) श्री** महेंद्र शंकर पाटील (पती), २) श्री. राहुल महेंद्र पाटीत (मयत-मुलगा), ३) कुमारी रिद्धी महेंद्र पाटील (मुलगी) ४) श्री. रोहन महेंद्र पाटील (मुलगा) हे आहेत. आता श्री महेंद्र शंकर पाटील यांना उपरोक्त गृहकर्ज बंद करण्यार्च च्छा आहे आणि त्यांनी सदर फ्लॅटचे सर्व मुळ कागदपः **पिरामल कॅपिटल ॲण्ड हौसिंग फायनान्स** यांच्याकडे पर

तर्व बँका, वित्तीय संस्था, व्यक्ती इत्यादींना येथे विनं आहे की, त्यांनी माझे अशील किंवा त्यांचे समुपदेशव म्हणून माझ्याकडे त्यांचे दावा, आक्षेपबाबत कोणतार्ह मधिकार, हक्क, हित तसेच अर्ज केलेल्या मालमत्ते nही अधिकार असल्यास योग्य पुराव्यासह सदर सूचनेपास<u>ू</u>-१४ दिवसांत कळवावे. अन्यथा त्यावर कोणताही आक्षे . केंवा दावा नाही असे समजले जाईल.

दिनांक: २७.०३.२०२५

पिया नितीन कार् (वकील उच्च न्यायालय) कान क्र.बी-६, विष्णु दर्शन कोहौसोलि., राधा नगर

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

शार्प फायनान्शिअल सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड

4बी–4, 3रा मजला, इंडस्ट्री मनोर, ए.एस.एम. मार्ग, प्रभादेवी, मुंबई, महाराष्ट्र, भारत 400025 सार्वजनिक सचना

शार्प फायनान्शिअल सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड (CIN: U65910MH1995PTC290987) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून न नोंदणीकृत व ठेवी स्वीकारणारी एनबीएफसी (NBFC), समभाग हस्तांतरण व व्यवस्थापन बदल करण्याचा मानस बाळगते. सध्याचे सर्व भागधारक आपली संपूर्ण भागीदारी प्रस्तावित भागधारकांना हस्तांतरित करण्याच्य विचारात आहेत. प्रस्तावित भागधारक आहेतः विठ्ठल मंदवकर, विश्वजित देशमुख, विजया देशमुख, सुजाता सालोत आणि उपगुप्त महापात्रा.

याशिवाय, सध्याचे संचालक राजीनामा देतील आणि नवीन व्यवस्थापन खालीलप्रमाणे असेल विठ्ठल मंदवकर (CEO), उपगुप्त महापात्रा, विजया देशमुख आणि विश्वजित देशमुख. रिझर्व्ह बँकेने 11 ऑक्टोबर 2024 रोजी या बदलासाठी पूर्वसंमती दिली आहे. कंपनी ठेवी न स्वीकारणारी एनबीएफसी म्हणन कार्यरत राहील आणि कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक ठेवी स्वीकारणार नाही.

या संदर्भात कोणत्याही शंका अथवा हरकती असल्यास, इच्छुक पक्षांनी या सूचनेच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाशी संपर्क साधावा.

बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या वतीने शार्प फायनान्शिअल सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड

सही / -विठ्ठल मंदवकर ठिकाण : मुंबई दिनांक : 27 / 03 / 2025 (CEO)

जाहीर नोटीस

सर्व संबंधितांस या जाहीर नोटीसद्वारे कळविण्यात येते कि , माझे अशिल सत्यमा राजू कल्लेडा , यांनी खालील मिळकत गहाण ठेऊन पिरामल कॅपिटल आणि हौसिंग फायनान्स लिमिटेड कडून कर्ज सुविधेचा लाभ घेण्याच

वस्ताव ठवला जाह. ।मळकता व वणन पुढालव्रमाण जाह						
गावाचे नाव	मिळकतीचे वर्णन	क्षेत्रफळ				
मौजे - बोरिवली, तालुका- बोरिवली आणि जिल्हा – मुंबई उपनगर	सदिनका क्र. ५०२, पाचवा मजल्यावर, बिल्डिंग क्रमांक ६, इमारतीचे नाव अमन आदर्श एस आर ए को ऑप हौसिंग सो लि. (नियोजित) सि टी एस क्रमांक ६५५, ६५६, ६५९ ते ६६५	२२५ चौ. फू कारपेट				

तसेच पर्वी मे. रिलायन्स कन्स्टकशन कंपनी आणि आदर्श नगर को ऑप हौसिंग सो लि. यांच्याकडून सदर ने के किया है जा किया है कि प्रकार करना जाना जारचा नार का जान हाता था। ता. याक्याकडून सर मिळकत राजू करलेंडा आणि सत्याम कल्लेडा यांना त्रिपक्षीय करारनामा द्वारे दि. २१/०१/२००३ एस. आर.। योजने अंतर्गत देण्यात आलेली होती. तसेच श्री. राजु कल्लेडा यांचे २९/०९/२००३ रोजी निधन झाले व १) विजया नरसिया कल्लेडा, २

लथा अविनाश देशवाणी (लग्नाच्या पूर्वीचे नाव - लथा नरसिया कल्लेडा), ३) निशा नरसिया कल्लेडा, ४ गणेश नरसिया कल्लेडा, ५) लक्ष्मी राजू कल्लेडा, ६) शंकर राजू कल्लेडा, ७) येल्ला मानसा (लग्नाच्या पूर्वीन नाव – राजमानी राजू कल्लेडा) आणि ८) सत्यमा राजू कल्लेडा हे राजू कल्लेडा यांचे वारसदार आहेत. तसेच १) विजया नरसिया कल्लेडा, २) लथा अविनाश देशवाणी (लग्नाच्या पूर्वीचे नाव - लथा नरसिय

कल्लेडा), ३) निशा नरसिया कल्लेडा, ४) गणेश नरसिया कल्लेडा, ५) लक्ष्मी राजू कल्लेडा, ६) शंकर राजू कल्लेडा, ७) येल्ला मानसा (लग्नाच्या पूर्वीचे नाव - राजमानी राजू कल्लेडा) यांनी त्यांचे वरील मिळकत मधील हक्क दि. २१/०३/२००५ दस्त क्रमांके मबई-२०-४६९६-२०२५, हक्कंसोड पत्र द्वारे सत्यमा राजू कल्लेड सदर वर उल्लेख केलेल्या सदनिकेवर वर नमूद केलेल्या वारसदार शिवाय कोणाचाही कसल्याही प्रकार क्क, अधिकार, बोजा, करार मदार, गहाणखत व इतर काही हक्क अधिकार असतील तर सदरची नोटीर प्रसिद्ध झाल्यापासून ७ दिवसांच्या आत या दूरध्वनी क्रमांक ९८९०९४३५५५ वर कळवावे अथवा ते कागदपऱ माझू ऑफिस ३०१, तिसरा मज़ला, मातोश्री बिल्डींग, चिंतामणी च्चेलर्स समोर, जांमळी नाका, तलावपाळी ठाण

(पश्चिम), पिन – ४०० ६०२ येथे सुपूर्त / जामा करावे. संदर नोटिशीस आजपासून ७ दिवसांच्या आत कोणतीर्ह हरकत न आल्यास, संदरच्या मालमत्तेवर/ दस्तावर कोणताही दावा नाही असे गृहीत धरले जाईल. **डॉ. सूर्यकांत एस. भोसले**, (वकील) दिनांक : २७/०३/२०२५

दुरध्वनी क्र : ९८९०९४३५५५

इंडसइंड बॅक (F)

इंडसइंड बँक, पीएनए हाऊस, पहिला मजला, प्लॉट क्रमांक 57 व 57/1, गल्ली क्रमांक 17, ईएसआयसी कार्यालयाजवळ, एमआयडीसी, अंधेरी (ई), मुंबई- 400093 ताबा नोटीस [(परिशिष्ट ४) नियम ८(१)]

तर, आर्थिक मालमत्तेचे सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अॅक्ट, २००२ अन्वये इंडसइंड बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी सिक्युरिटा इटस्स्ट अंक्ट, २००२ अन्वय इडसइड बका लिमिटडच ग्राधिकृत आधिकार हणून आणि सुरक्षा हित (अंमलबजावणी) नियम, २००२ च्या नियम ९ सह कलम १३ (१२) अन्वये मिळालेल्या अधिकारांचा वापर करून ७ नोव्हेंबर २०२४ रोजी डिमांड नोटीस जारी केली. पूनम नित्यानंद पांडे (कर्जदार), हार्दिक पांडे, पूर्वजा पांडे (सहकर्जदार) (ए/सी # MQL01445N) डिमांड नोटीसमध्ये नमूद केलेली रक्कम म्हणजेच रु. 08 -ऑक्टोबर-2025 रोजी 5,127,658.21/- (५१ लाख सत्तावीस हजार सहाशे अठ्ठावन्न पैसे) ही नोटीस प्राप्त झाल्यापासून ६० दिवसांच्या आत.

पत्ता, हा नाटाल भारत झाल्याचालून यू प्रच्याच्या जात. कर्जदार ाने ही रक्कम फेडण्यात अपयशी ठर्ज्यास, कर्जदाराला आणि सर्वसामान्य जनतेला नोटीस दिली जाते की, या 21 मार्च 2025 रोजी वरील कायद्याच्या कलम १३ (४) अन्वये आणि उपरोक्त नियमांच्या नियम ९ अन्वये मिळालेल्या अधिकारांचा वापर करू खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा प्रत्यक्ष ताबा घेतला आहे. विशेषत: कर्जदाराला आणि सर्वसामान्य जनतेला मालमत्तेचा व्यवहार न करण्याचा इशार

दिला जातो आणि मालमत्तेशी कोणताही व्यवहार इंडसइंड बँक लिमिटेडच्या रकमेसार्ठ आकारला जाईल. **08-ऑक्टोबर-2025 रोजी 5,127,658.21/- (५१ लाख सत्तावीस हजार सहाशे अठ्ठावन्न पैसे)** व त्यावरील व्याज, शुल्क स्थावर मालमत्तेचे वर्णन

मालमत्ता क्र.१ :- फ्लॅट क्रमांक ४०१, इमारत क्रमांक ८६, हॅप्पी होम इस्टेट २ क्रो-ऑप भावना क्र.२ :- एक्टर क्रमांक ४०१, इमारत क्रमांक ८२६, हप्पा हाम इस्टट २ का-आप हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, पूनम सागर कॉम्प्लेक्स, अलाहाबाद बँकेजकळ मीरा राव (ई) 401107 जुना सल्हें क्रमांक १९९ असलेल्या जिम्मीवर बांधण्यात आलेला आहे, नवीन सल्हें क्रमांक ११ १९५ चौरस फूट क्षेत्रफळ आहे, पूर्व : मालकी हक्कानुसार, पश्चिम : शीर्षक दस्तऐवजानुसार, उत्तर : शीर्षक दस्तऐवजानुसार, दक्षिण : शीर्षक

नालमत्ता क्रमांक २- फ्लॅट क्रमांक ४०२, इमारत क्रमांक ८६, हॅप्पी होम इस्टेट २ को ऑप हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, पूनम सागर कॉम्प्लेक्स, अलाहाबाद बँकेजवळील मीर रोड (ई) 401107 जुन्या सर्व्हें क्रमांक १९९ असलेल्या जागेवर बांधण्यात आलेले, नवीन सर्व्हें क्रमांक ३१ चे क्षेत्रफळ ३९५ चौरस फूट, पूर्व : मालकी हक्कानुसार, पश्चिम : शीर्षक दस्तऐवजानुसार, उत्तर : शीर्षक दस्तऐवजानुसार, दक्षिण : शीर्षक दस्तऐवजानुसार

प्राधिकृत अधिकारी, इंडसइंड बँक लिमिटेडसाठी स्थळ : मंबर्डे दिनांक : 27.03.2025

जाहीर सूचना

माझे अशिल श्रीमती प्रभावती प्यारेलाल कनोजिया यांच्या सूचनेनुसार, जनतेला सूचना देण्यात येत आहे की, माझ्या अशिलांचे पती दिवंगत श्री. प्यारेलाल जोखुलाल कनोजिया हे फ्लॅट क्र.०३, तळमजल्यावरील ए विंगमध्ये, श्रम सफाल्य एस.आर.ए. को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात इमारतीत, पोईसर जिमखाना रोड, पोईसर जिमखाना समोर, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७ च्या बाबतीत पूर्ण मालक/वाटपधारक होते आणि श्रम सफाल्य एस.आर.ए. को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. ने जारी केलेल्या शेअर सर्टिफिकेट क्र.०३६ अंतर्गत विशिष्ट क्र.१७६ ते १८० (दोन्ही समाविष्ट) असलेले पाच (५) पूर्णपणे भरणा केलेले शेअर्स त्यांच्याकडे होते.

आणि ज्याअर्थी माझ्या अशिलांचे पती श्री. प्यारेलाल जोखुलाल कनोजिया यांचे २७ डिसेंबर २०२१ रोजी मृत्यपत्र न करता निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन कायदेशीर वारस आहेत उदा.१) माझे अशिल श्रीमती प्रभावती प्यारेलाल कनोजिया (पत्नी), २) श्री. संतोष प्यारेलाल कनोजिया (मुलगा) आणि ३) श्री. शिवशंकर प्यारेलाल कनोजिया (मुलगा) जे मृत व्यक्तीच्या वैयक्तिक कायद्यानुसार (हिंदु उत्तराधिकार कायदा) त्याच्या इस्टेट आणि मालमत्त्रेचा वारसा मिळविण्यासाठी नियमन करते ज्यामध्ये उपरोक्त फ्लॅट परिसर समाविष्ट आहे हे त्याचे एकमेव कायदेशीर वारस आणि प्रतिनिधी म्हणून आहेत. वरील बाबी लक्षात घेता आता माझे अशिल आणि तिची मले उपरोक्त फ्लॅटचे संयक्त मालक आहेत आणि प्रत्येकीकडे सदर फ्लॅटच्या जागेत ३३.३३% अविभाजित हिस्सा, हक्क आणि हितसंबंध

मयत व्यक्तीच्या मालमत्तेत आणि इस्टेटमध्ये वारसा, विक्री, गहाणखत, भेटवस्तू, भाडेपट्टा, देवाणघेवाण, शुल्क, धारणाधिकार, ट्रस्ट, ताबा, सुविधाजमा जप्ती किंवा अन्यथा कोणत्याही प्रकारे, सदर सदनिका परिसर किंवा त्याच्या कोणत्याही भागात कोणताही हितसंबंध असल्याचा दावा करणारी कोणतीही व्यक्ती, ज्यामध्ये इतर कायदेशीर वारसांचा समावेश आहे. प्यारेलाल जोखुलाल कनोजिया यांना विनंती आहे की त्यांनी ही सूचना प्रकाशित झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत माझ्या कार्यालयात खाली नमुद केलेल्या पत्त्यावर, त्यांच्या दाव्यांचे / आक्षेपांच्या समर्थनार्थ अशा कागदपत्रांच्या प्रती आणि इतर पुरावे सादर करावेत, असे न केल्यास असे गृहीत धरले जाईल की सदर सदनिका जागेवर कोणताही दावा नाही.

विकल रेश्माबानू ए. शेख ८३, लेडी फातिमा रोड, दर्ग्याजवळ. दिनांक: २७.०३.२०२५ पोईसर, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७.

IN THE COURT OF SMALL CAUSES AT MUMBAI (BANDRA BRANCH) Execution Application No. 27 OF 2023

R.A.E. Suit No. 627 OF 2008

Dalsingar Damodar Singh (Since deceased) Aged about 79 years, Occupation: Retired, Mumbai Inhabitant, residing at Jagatraji Niwas No. 2, Room No 7/8, Daftary Road, Kurar Village, Malad East, Mumbai - 400 097 1a) Mr. Rakesh Dalsingar Singh Aged about 54 years, Occupation: Temporary Work, Residing at Jagatraji Niwas No.2, Room No 7/8, Daftary Road, Kurar Village, Malad East, Mumbai 97. ...Plaintiff VERSUS Shri Mahadev Shankar Kaliye Aged about: Not Known, Occupation Not Known, Mumbai Inhabita Occupying Room No. 22FF, Chawl No.2, Bandongri, Tanaji Nagar, Kurar Village.

The Defendant abovenamed,

Date: 24/03/2025

Malad East, Mumbai 400 097.

WHEREAS, the Plaintiffs abovenamed has taken out the above Execution App No. 27 of 2023 in R.A.E. Suit No. 627 of 2008 praying therein that by issue of Writ of Warrant of Possession against the Defendant and/or person or persons claiming through the defendant in respect the suit premises and be directed to handover the vacate and peaceful possession of the suit premises i.e. Room No. 22FF, Chawl No. 2, admeasuring about 10' x 20', situated on land bearing Survey No. 217 (pt.) and C.T.S No. 104 (pt.), of Village: Malad Taluka: Borivali, M.S.D area known as Bandongri, Tanaji Nagar, Kurar Village, Malad East Mumbai 400 097 which is bounded in East Side Passage. North Side Staircase, West Side Galli, South Side Other Room of Tenant to the Plaintiff

You are hereby warned to appear before the Hon'ble Judge presiding in Court Room No. 34, 06 Floor, Court of Small Causes, Anant Kanekar Marg Bhaskar Building, Bandra (East), Mumbai-400 051 in person or by Pleader duly instructed on 15th April, 2025 at 02.45 P.M. to show cause against the application, failing wherein, the said application will be heard and determined Ex-parte. You may obtain the copy of the said Execution Application from the Court Root

No. 34 of this Hon'ble Court. Given the Seal of this Hon'ble Court

this 11^{th} day of March, 2025. Sd/-Sealer

(R. K. Kulkarni)

NOTICE

NOTICE is hereby that the certificate for the undermentioned securities of the company have been lost / misplaced and the holder of the said securities / applicant have applied to the company to issue duplicate certificate.

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its registered office within 15 days from the date else the company will proceed to issue duplicate certificate without further intimation

ioda depriodo continuato manda intrinación								
Company Name	Folio	Name of the	Certificate	Distinctive	No. of			
	Nos	Shareholder	Nos	Nos	Shares			
CENTURY PLYBOARDS (INDIA) LTD.	2583	Sanjay Chhabildas Karia	247	909641-911640	2000			
CENTURY PLYBOARDS (INDIA) LTD.	2585	Parag Chhabildas Karia	249	914641-916640	2000			
Name of Place : Mumbai Sanjay C Paran Cl					as Karia			

PUBLIC NOTICE

IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT MUMBAI GUARDIAN PETITION NO. 73 OF 2025 In the matter of The Hindu Minority and Guardianship Act 1956 u/s 8 $\,$

And In the matter of appointment of guardian to the property of and child Miss. Ashvika Prabhakar Shetty, a minor child aged about 15 years, residing at Flat No. T1/13, 3rd Floor, Sheesh Vinay C.H.S.L., Bangur Nagar, Goregaon (West), Mumbai- 400104 with her father. ...minor child

Prabhakar Jagannath Shetty aged about 59 years, Indian inhabitant, residing at Flat No. 17/13, 3rd Floor, Sheesh Vinay C.H.S.L., Bangur Nagar, Goregaon (West), Mumbai - 400104 ...Petitione

Whereas Notice is hereby given that the Petitioner abovenamed has filed the above mentioned Petition for being appoint/declare as the guardian and manager of the minor child Miss. Ashvika Prabhakar Shetty, a minor child, the Petitioner with all powers to deal, execute and register the Deed of Release with respect of the properties i.e. (1) Flat no. T1/13, 3rd Floor, Sheesh Vinay C.H.S.L., Bangur Nagar, Goregaon (West), Mumbai - 400104 and (2) Flat no. A-501, 5th Floor, Shastri Nagar Vasundhara C.H.S.L., Building No. 6, Shastri Nagar, Goregaon (West), Mumbai - 400104.

SCHEDULE OF PROPERTIES Particulars Sr. no. The Deed of Release with respect of 50% undivided share of the said Shailaja, is required to be executed and registered before the office of the Sub Registrar of the Assurances, with respect of the

Flat no. T1/13, 3rd Floor, Sheesh Vinay C.H.S.L., Bangur Nagar, Goregaon (West), Mumbai - 400104 The said Flat is situated on Plot No. 10E of Survey No. 161(pt), bearing C.T.S. No. 1008 of 'PlSouth' Ward of MCGM in the registration District of Mumbai Suburba Flat No. A-501, 5th Floor, Shastri Nagar Vasundhara C.H.S.L., Building No. 6, Shastri Nagar, Goregaon (West), Mumbai- 400104. The said Flat is situated on land bearing C.T.S. No. 219 of Village Pahadi Goregaon, Taluka Borivali, within the jurisdiction of 'P/South' Ward of MCGM in the registration District of Mumbai Substrates.

Any party having any objection thereto should inform to the undersigned in vriting before the Hon'ble Judge Shri R. V. Bhakta in Court Room No. 02 on or before 21st April 2025, with reason justifying the same after which, such objections, if any be deemed to have been waived.

Given under my hand & seal of this Court.

Dated this 25th day of March, 2025



This **25th** day of **March, 2025**

रिमोट ई-वोटिंग).

Sd/-Deputy Registrar, City Civil Court, Mumbai.

Sd/-Mr. R. B. WADHWANI Miss. VINAYA V. SUPE Mr. DHEERAJ S. NAI Advocates for Petitioner

Advocate, High Court 7/B, Nadiadwala Market, Poddar Road, Malad [E], Mumbai 400097.

RESPONSIVE

रिस्पॉन्सिव्ह इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआवप्न कः एल६५१००प्मएल्डर-८२पीएलसी२७७९७ **नौंदणीकृत कार्यालयः** वेटेगाव, महागाव रोड, बोईसर (पूर्व), तालुका पालघर, जि.ठाणे-४०१५०१ दूरध्वनी क्रमांक: ०२२-६६५६२८२१; फॅन्स: ०२२-६६५६२७९८ वेबसाईट:www.responsiveindustries.com; ई-मेल:investor@responsiveindustries.com

टपाल मतदान आणि ई-वोटिंग माहितीची सूचना

रेस्पॉन्सिव्ह इंडस्ट्रीज लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांना याद्वारे सूचित केले जाते की,कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) च्या कलम १०८ आणि ११० आणि सहवाचिता नियम २० व २२ मधील इतर सर्व लागू तरतुर्दीनुसार आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४, सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लिगेशनस ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) विनियम, २०१५ (सेबी एलओडीआर विनियम) चे नियमन ४४, सहकार मंत्रालयाने (एमसीए) विहित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सध्याच्या काळासाठी लाग असलेल्या कोणत्याही वैधानिक सधारणा. स्पष्टीकरणे. बदली किंवा पनर्अधिनियमांसह. इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्नेटरीज ऑफ इंडियाने जारी केलेले सर्वसाधारण सभेवरील सचिवीय मानक (एसएस-२), भारत सरकार, इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे मतदानाद्वारे (रिमोट ई-व्होटिंग) सर्वसाधारण सभा आयोजित . करण्याकरिता / टपाल मतदान प्रक्रिया आयोजित करण्याकरिता सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक १४/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२० सहवाचिता या संदर्भात जारी केलेल्या इतर संबंधित परिपत्रक क्र.०९/२०२३ दिनांक १९ सप्टें बर २०२३ (एकत्रितपणे, एमसीए परिपत्रके) आणि इतर कोणतेही लागू कायदे आणि नियम (एकत्रित **लागू कायदे** म्हणून संदर्भित) रिस्पॉन्सिव्ह इंडस्ट्रीज लिमिटेड (कंपनी) सदस्यांची मान्यता घेते, सामान्य/विशेष व्यवसायाकरिता १० फेब्रुवारी २०२५ च्या टपाल मतदानाच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे स्पष्टीकरणात्मक विधानासह (म्हणजे

वर नमूद केलेल्या परिपत्रकांचे पालन करून, स्पष्टीकरणात्मक विधानासह पोस्टल बॅलट नोटिस (सूचना) च्या इलेक्ट्रॉनिक प्रती इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ईमेलद्वारे त्या इकिटी भागधारकांना पाठवल्या गेल्या आहेत ज्यांनी कंपनी आणि/र्किवा डिपॉझिटरी सहभागी किंवा ज्यांची नावे सदस्यांच्या नोंदणीमध्ये/ लाभधारकांच्या यादीमध्ये शुक्रवार, २१ मार्च २०२५ रोजी (कट-ऑफ तारीख) मे. एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे निबंधक आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधी कडे त्यांच्या ईमेल आयडीची नोंदणी केली आहे. ई-मेलद्वारे सभासदांना टपाल मतदानाची सूचना पाठवण्याची पूर्णता तारीख **मंगळवार, २५ मार्च २०२५** आहे. टपाल मतदान फॉर्म आणि भरणा केलेले व्यावसायिक प्रतिसाद लिफाफ्यासह सूचनेच्या वास्तविक प्रती या टपाल मतदानाकरिता एमसीए परिपत्रकांमध्ये प्रदान केलेल्या सूटच्या अनुषंगाने सदस्यांना पाठवल्या जात नाहीत. सदस्यांच्या संमती किंवा असहमतीचा संवाद केवळ रिमोट ई-वोटिंग प्रक्रियेद्वारे होईल.

ही सूचना कंपनीच्या वेबसाइटवर https:// www.responsiveindustries.com/newsannouncements/ आणि स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे जिथे कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध आहेत उदा, बीएसई लिमिटेड www.bseindia.com वर आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nseindia.com वर आणि मे. लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड च्या वेबसाइटवर https://instavote.linkintime.co.in वर लिंक करा.

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ आणि ११० च्या तरतुर्दीचे पालन करून सहवाचिता नियम २० आणि २२ कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४, आणि सेबीचे नियमन ४४ (लिस्टींग ऑब्लिगेशनस ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) (सेबी एलओडीआर नियम), कंपनी सर्व भागधारकांना रिमोट ई-व्होटिंग सुविधा देखील देत आहे. या उद्देशाकरिता, कंपनीने मे. लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (यापढे एमयूएफजी इनटाइम किंवा सेवा प्रदाता म्हणून संदर्भित) रिमोट ई-व्होटिंगच्या सुविधेसाठी आणि रिमोट ई-व्होटिंग सविधा त्यांच्या भागधारकांना त्यांची मते देण्यास सक्षम करण्यासाठी पर्यायी म्हणन प्रस्ताव करण्यास आनंदित आहे. प्रत्यक्ष टपाल मतदान फॉर्मद्वारे मतांचा वापर करण्याऐवजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने.

केवळ तेच सदस्य ज्यांचे नाव सभासदांच्या नोंदणीमध्ये किंवा डिपॉझिटरीद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्य नोंदणीमध्ये कट-ऑफ तारखेला म्हणजेच **शुक्रवार, २१ मार्च २०२५** रोजी नोंदवले गेले आहे, तेच रिमोट ई-मतदानाची सुविधा घेण्यास पात्र असतील. रिमोट ई-मतदान सुविधा पुढील कालावधीत उपलब्ध असेल:

रिमोट ई-वोटिंग प्रारंभ शुक्रवार, २८ मार्च २०२५ रोजी स.०९:०० वा. (भाप्रवे) रिमोट ई-व्होटिंगचा निष्कर्ष शिनवार, २६ एप्रिल २०२५ रोजी सायं. ०५:०० वा. (भाप्रवे) ई-व्होटिंग पध्दत **शनिवार. २६ एप्रिल २०२५ रोजी सायं. ०५:०० वा.** नंतर मतदानाकरिता एमयएफजी इनटाइम द्वारे अक्षम केले जाईल. सभासदाने ठरावावर एकदा मत दिल्यानंतर, त्याला/तिला नंतर त्यात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही. मतदानाचा हक्क कट-ऑफ तारखेला म्हणजेच **शुक्रवार, २१ मार्च** २०२५ रोजी सभासदांच्या नावे नोंदणीकृत इकिटी शेअर्सच्या भरणा केलेल्या मूल्यावर गणला जाईल. कट-

ऑफ तारखेनुसार सदस्य नसलेल्या व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळली पाहिजे. टपाल मतदान सूचनेवर ठेवल्या जाणाऱ्या कोणत्याही प्रकरणासंबंधी कोणतीही माहिती मागणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की त्यांनी कंपनीला investor@responsiveindustries.com वर ईमेलद्वारे लिहावे. कंपनीने मे. मयंक अरोरा ॲण्ड कं., कार्यरत कंपनी सचिव, त्यांचा पत्ता कार्यालय क्र.१०१, उद्योग भवन, सोनावाला लेन, गोरेगाव पूर्व, मुंबई-४०००६३, महाराष्ट्र, भारत यांची टपाल मतदान आणि रिमोट ई-व्होटिंग प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याकरिता तपासनीस म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. तपासनीसांच्या अहवालासह घोषित केलेले निकाल, ज्या स्टॉक एक्स्चेंजमध्ये कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध आहेत त्यांना सूचित केले जाईल जसे की बीएसई लिमिटेड www.bseindia.com वर आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nseindia.com वर आणि कंपनीच्या वेबसाइटवर www.responsiveindustries.com वर आणि मे. लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या वेबसाइटवर https://instavote.linkintime.co.in.वर ई-मतदान कालावधी संपल्यापासून दोन (२)

कामकाजाच्या दिवसांत, आणि कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात प्रदर्शित केले जाईल. टराव, टपाल मतदानाद्वारे पास झाल्यास, रिमोट ई-मतदानाकरिता निर्दिष्ट केलेल्या शेवटच्या तारखेला म्हणजेच शनिवार २६ एप्रिल २०२५ रोजी पास झाल्याचे मानले जाईल. पुढे, सभासदानी टपाल मतदानाद्वारे पारित

केलेला ठराव सदस्यांच्या सर्वसाधारण सभेत संमत झाल्यासारखा समजला जातो. जर भागधारक/सदस्यांना रिमोट ई-व्होटिंगद्वारे टपाल मतदानाबाबत काही प्रश्न असतील, तर ते https:// instavote-Linkintime.co.in वर मदत विभागाअंतर्गत उपलब्ध असलेल्या वारंवार विचारले जाणारे प्रश्न ('एफएक्यू') आणि Instavote ई-व्होटिंग मॅन्युअलचा संदर्भ घेऊ शकतात किंवा लॉगिनमध्ये कोणत्याही तांत्रिक समस्येचा सामना करणाऱ्या गैर-वैयक्तिक भागधारकांनी enotices@in.mpms.mufg.com वर विनंती पाठवून किंवा संपर्क साधून INSTAVOTE हेल्पडेस्कशी दूरध्वनी: ०२२-४९१८ ६००० वर संपर्क साधू शकतो.

> संचालक मंडळाच्या आदेशान्वये रिस्पॉन्सिव्ह इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता सही/-

ठिकाण : मुंबई

दिनांक: २५ मार्च २०२५

मोहिनी शर्मा कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी सदस्यत्व क्र.: एफसीएस-१३४२७